

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक - आस्था. 1093/प्र.क्र.202/93/का.15

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-400 032.

दिनांक : 9 नोव्हेंबर, 1993.

वाचा: (1) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था. 1089 / प्र.क्र. 799 / का. 15,दिनांक : 15 जानेवारी, 1992 व दिनांक 22 एप्रिल, 1992

(2) शासन परिपत्रक,आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था. 1092 / प्र.क्र. 149 / का. 15,दिनांक : 19 ऑगस्ट, 1992

(3) शासन परिपत्रक,आदिवासी विकास विभाग क्रमांक-आस्था. 1992 / प्र.क्र. 161 / का. 15,दिनांक : 26 ऑगस्ट, 1992 व दिनांक । एप्रिल, 1993.

प्रस्तावना:- आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणा एकछत्री प्रशासन व्यवस्थेखाली आणण्याच्या हेतूने वर उल्लेखित दिनांक 15 जानेवारी, 1992 च्या शासन निर्णयानुसार तिची पुनर्रचना करण्यात आली होती. या पुनर्रचने अंतर्गत नाशिक येथे आयुक्त, आदिवासी विकास या भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकालिक श्रेणीतील पदाची निर्मिती करण्यात येऊन आदिवासी विकास आयुक्तातल्याची स्थापना करण्यात आली आणि प्रादेशिक पातळीवर नाशिक व नागपूर या पूर्वीच्या दोन ठिकाणाबरोबद्द ठाणे आणि अमरावती या ठिकाणी अशी एकूण चार प्रादेशिक पातळीवरील अपर आयुक्तांची कार्यालये स्थापन करण्यात आली. प्रकल्प पातळीवर आदिवासी उपयोजना क्षेत्रात 21 आणि विगर आदिवासी उपयोजना क्षेत्राकरिता 3 अशी एकूण 24 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये स्थापन करण्यात आली.

2. आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासीच्या विकासासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत तसेच जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत विविध विकास योजना राबविल्या जातात. या यंत्रणा एकछत्री प्रशासन व्यवस्थेखाली नसून विकास योजना राबविणारे विविध अंमलबजावणी अधिकारी आपापल्या प्रशासकीय विभाग प्रमुख आणि प्रादेशिक विभाग प्रमुख यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. आदिवासी उपयोजने अंतर्गत विविध विकास योजना परिणामकारकरीत्या राबविल्या जाण्याच्या हेतूने वर उल्लेखित दिनांक 26 ऑगस्ट, 1992 च्या शासन परिपत्रकाने विविध अंमलबजावणी अधिका-यांच्या गोपनीय अहवालात आवश्यक नोंदी घेण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अपर आयुक्त, आदिवासी विकास आणि आयुक्त, आदिवासी विकास यांना देण्यात आले. तथापि आदिवासी उपयोजना क्षेत्रात विविध विकास योजना राबविणा-या आणि आदिवासी उपयोजने अंतर्गत भरीव निधी खर्च करणा-या विविध अंमलबजावणी अधिका-यां कडून

केल्या जाणा-या कामाचे काटेकोर सनियंत्रण आणि पर्यवेक्षण केले जाण्यास ही व्यवस्था अपुरी पडत आहे असे शासनाच्या निर्दर्शनास आले आहे.

3. आदिवासी उपयोजनेवर शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे परंतु या निधीचा योग्य विनियोग होऊन आदिवासींचा मागासलेपणा दूर करण्याच्यासाठी विविध विकास योजना परिणामकारकरीत्या राबविले जाणे आणि त्यांचा प्रत्यक्ष फायदा आदिवासीपर्यंत पोहोचत आहे हे पाहणे अनिवार्य गरजेचे आहे.

4. वरील परिस्थितीच्या अनुषंगाने प्रकल्प यंत्रणेचे बढकटीकरण करण्याचा आणि आदिवासी उपयोजनेविषयक विविध विकास योजना राबविणा-या शासकीय आणि जिल्हा परिषद यंत्रणांमधील अधिका-यांवर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे नियंत्रण लागू करून अशी सर्व यंत्रणा एकछत्री अमलाखाली आणण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. याबाबतीत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :- (1.1) राज्यात स्थापन करण्यात आलेल्या एकूण 21 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पापैकी पुढील 10 अतिसंवेदनशील आणि मागास असलेले प्रकल्प या प्रयोजनासाठी निवडण्यात आले आहेत :-

- (1) जव्हार, जि.ठाणे.
- (2) डहाणू, जि.ठाणे
- (3) नाशिक.
- (4) कळवण, जि.नाशिक.
- (5) तळोदा, जि.धुळे.
- (6) किनवट, जि.नांदेड.
- (7) धारणी, जि.अमरावती.
- (8) अहेरी, जि.गडचिरोली.
- (9) भामरागड, जि.गडचिरोली.
- (10) गडचिरोली.

याशिवाय सध्याच्या धारणी प्रकल्पाचे विभाजन करून चिखलदरा, जि.अमरावती येथे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय स्थापन करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.

(1.2) उक्त 11 प्रकल्पमध्ये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणून भारतीय प्रशासनिक सेवेतील वरिष्ठ समय श्रेणीतील अधिकारी नेमण्यात येतील. आवश्यकतेनुसार काही प्रकल्पात भारतीय वन सेवेच्या वरिष्ठ समय श्रेणीतील अधिकारी नेमण्यात येतील.

(1.3) प्रकल्प क्षेत्रात काम करणारे इतर विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी प्रकल्प अधिका-यांच्या नियंत्रणाखाली काम करतील.

(1.4) वरील ११ प्रकल्पांच्या प्रकल्प अधिका-यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम ७ (२) प्रमाणे अपर जिल्हाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. या प्रयोजनासाठी उक्त संहितेखाली रीतसर औपचारिक अधिसूचना महसूल व वन विभागातर्फे काढण्यात येईल.

(1.5) उक्त ११ एकातिमक आदिवासी विकास प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी यांना त्यांच्या प्रकल्प क्षेत्राच्या मर्यादिपुरते महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ खाली कार्यकारी अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. या प्रयोजनासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात आवश्यक सुधारणा ग्राम विकास विभागामार्फत करण्यात येईल.

2. आदिवासी उपयोजनेचा मुख्य हेतू आदिवासी कुटुंबांचा विकास केंद्रस्थानी मानून राज्यातील आदिवासी क्षेत्रे व इतर क्षेत्रे यांच्या विकासातील तफावत भरून काढण्याचा आहे याचा शासन पुनरुच्चार करीत आहे. त्यासाठी प्रकल्प अधिका-यांनी प्रभावी नियंत्रण, सर्व विकास यंत्रणांशी समन्वय आणि विकास योजनेच्या कार्यवाहीचे नियमित संनियंत्रण साधावे अशी शासनाची अपेक्षा आहे. त्यातहि पोषण, आरोग्य आणि सर्वसाधारण शैक्षणिक दर्जाची वाढ या बाबींना अग्रक्रम देण्याची गरज आहे. प्रकल्प यंत्रणेबद्दल आदिवासी समाजाला आत्मीयता वाटावी तसेच आदिवासीसाठींचे विकास कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना गती देणे शक्य व्हावे यासाठी प्रकल्प अधिका-यांनी स्वतः आदिवासींची बोलीभाषा शिकण्याच्या तसेच आपल्या कर्मचा-यांना ती शिकविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर शासन भर देऊ इच्छिते. या अनुषंगाने प्रकल्प अधिका-यांनी करावायाची कर्तव्ये आणि पार पाडावयाच्या जबाबदा-या याचा तपशीलवार निर्देश सहपत्र 'क' मध्ये वेळा आहे. सहपत्र 'क' मधील सूचना शासनाच्या वर उल्लेखित दि. १९ ऑगस्ट, १९९२ च्या परिपत्रकाव्यतिरिक्त आहेत. उक्त ११ प्रकल्प सोडून इतर प्रकल्प अधिका-यांच्या संदर्भात त्यांची कर्तव्ये आणि जबाबदा-या दि. १९ ऑगस्ट, १९९२ च्या परिपत्रकानुसारच राहतील.

3. चिखलदरा, जि. अमरावती येथे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय स्थापन करणे शक्य व्हावे यासाठी शासनाने औरंगाबाद येथील प्रकल्प कार्यालय येथील मंजूर पदांसह आणि वाहन व इतर उपकरणांसह चिखलदरा येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. चिखलदरा येथे प्रकल्प कार्यालय सुरु करण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक आणि अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांनी सर्व कार्यवाही करावी.

4. चिखलदरा येथे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय उघडल्यामुळे आणि औरंगाबाद येथील प्रकल्प कार्यालय संपुष्टात आल्यामुळे काही प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात बदल करणे आवश्यक झाले आहे. या अनुषंगाने धारणी, चिखलदरा, अकोला आणि किंवट येथील एकातिमक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांची सुधारित कार्यक्षेत्रे सहपत्र 'ख' मध्ये दर्शविल्या प्रमाणे राहतील.

5. चिखलदरा धरून उक्त ११ प्रकल्पांमध्ये आदिवासी विकास विभागाची मंजूर कर्मचारी वर्गांची पदे सहपत्र 'ग' मध्ये दर्शविल्या प्रमाणे राहतील. याशिवाय सहपत्र 'क' अनुसार कर्तव्ये आणि जबाबदा-या पार पाडण्यासाठी उक्त ११ प्रकल्प अधिका-यांना आवश्यक तो कर्मचारी वर्ग पुनर्मांडणी करून (रिडीप्लॉयमेंट)

उपलब्ध करून देण्यात येईल. या विषयीचे आदेश असाहिदा निर्णयित करण्यात येतील.

6. उक्त ।। प्रकल्प क्षेत्रामध्ये प्रकल्प अधिका-यांच्या पदावर भारतीय प्रशासनिक सेवेतील किंवा भारतीय वन सेवेतील वरिष्ठ समय श्रेणीतील अधिकारी नेमण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असल्यामुळे शासन अधिसूचना आदिवासी विकास विभाग, क्रमांक-टीडब्ल्यूई 1082 / 815 (एक) / का. 15, दि. 7 जून, 1984 अन्वये अधिसूचित करण्यात आलेले सेवाप्रवेश नियम तेथील प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पदांना लागू होणार नाही व ही पदे महाराष्ट्र आदिवासी विकास सेवेमधून भरली जापार नाही.

7. वर उल्लेखित क्रमांक-। येथील दि. 15 जानेवारी, 1992 च्या शासन निर्णयानुसार प्रादेशिक अपर आयुक्त, आदिवासी विकास आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या नियुक्ती दिष्यक प्राधिकारात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

8. हे आदेश तात्काळ अमलात येतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

अग्रेसी

(डॉ. अरुणा बाब्दी)

सचिव, महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग.

प्रति,

- (1) राज्यपालांचे सचिव,
- (2) मुख्यमंत्र्यांचे सचिव,
- (3) मंत्री (आदिवासी विकास),
- (4) राज्यमंत्री (आदिवासी विकास),
- (5) सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहाय्यक,
- (6) मुख्य सचिव,
- (7) इतर मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
- (8) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
- (9) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती,
- (10) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्यादित, नाशिक,
- (11) संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,

- (12) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई- 400 032,
- (13) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई- 400 032,
- (14) समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्फटन विभाग, मंत्रालय, मुंबई- 400 032,
- (15) सहकार व वस्त्रोदय विभाग, मंत्रालय, मुंबई- 400 032,
- (16) दूतर सर्व मंत्रालयीन विभाग,
- (17) सर्व विभागीय आयुक्त,
- (18) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे,
- (19) सर्व जिल्हाधिकारी,
- (20) सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- (21) मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्राप्तुवा,
- (22) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
- (23) संचालक, अर्प व सांचियकी संचालकालय, जुने जकात पर, डी.डी.इगारत, फोर्ट, मुंबई,
- (24) मुळ्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिंशेब, मुंबई,
- (25) उपमुळ्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिंशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगजाब/नाशिक/अमरावती,
- (26) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-1/2, मुंबई/नागपूर,
- (27) महालेखापाल, (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-1/2, मुंबई/नागपूर,
- (28) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- (29) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- (30) अधिवान व लेखा अधिकारी, मुंबई,
- (31) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राद्वारे),
- (32) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधान भवन, मुंबई (पत्राद्वारे),
- (33) प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई (पत्राद्वारे),
- (34) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नवी मुंबई (पत्राद्वारे),
- (35) सहनिबंधक, सहकारी संस्था, आदिवासी विकास, नाशिक,
- (36) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
- (37) उपसंचालक, अनुसूचित जमाती/जाती पडताळणी समिती, नाशिक/नागपूर,
- (38) महासंचालक, महिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई (या शासन निर्णयास पुरेती प्रसिद्धी देण्याबाबत);
- (39) आदिवासी विकास व मागातील सर्व कार्यासने,
- (40) निवड नस्ती, का.15, आदिवासी विकास विभाग.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक वादिवासी विकास प्रकल्प यांची कर्तव्ये हा जाहावा-या.

(जाहावा-जाहावा-या अधिकारी, काठवण, तळोव, बिनेवट, आरणी, विलावती, अहोरी, मामरावड आणि बद्धिवासी या ।। एकात्मिक वादिवासी विकास प्रकल्प पुढील भर्त्याविता.)

- 1) एकात्मिक अधिवासी विकास प्रकल्प क्षेत्रासाठी वार्षिक नियोजन जागत्याचा तयार करण्याची जाहावाई प्रकल्प अधिकारी-यांची राहील. त्याचप्रमाणे पंचायतीक योजनेवर वास्थावाही तयार करण्याची जाहावाई त्यांची राहील. प्रकल्प अधिकारी वेळावेळी वार्षिक योजनेवर वाढावा घेऊन जिल्हा नियोजन व विकास परिषदेच्या बैठकीमध्ये सक्रीय सहभाव घेतील.
- 2) प्रकल्प अधिकारी हे एकात्मिक अधिवासी विकास प्रकल्पातील सर्व विकास कार्यक्रमाचे 'समन्वयक' शक्तील.
- 3) प्रकल्प अधिकारी-याच विविध विकास कार्यक्रम विषयक अधिकार आणि जाहावा-या प्रमुख विकास शीर्षनिधाय पुढीलप्रमाणे राहतील :-

(अ) शिक्षण :-

(आ) रोजगार हमी योजना :-

प्रकल्प क्षेत्रात रोजगार हमीची कामे उपलब्ध करून देण्याची जाहावाई प्रकल्प अधि-यांची राहील. त्यासाठी रोजगार हमीची कामे मंजूर करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी (तथा अपर जिल्हाधिकारी) यांना राहतील. कामाची हमी देताना 'भासूली तालुका' हा घटक न घरता 'भासूली मंडळ' हा घटक घरून मंडळ स्तरावर कामाची हमी देण्यात याची जेणेकरून प्रकल्पातील सर्व अंदात पुरेसे काम राहील व मंजूरांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी ५ ते ६ कि.मी.पैस्त अंतर याचे वाहणार नाही. प्रकल्प अधिकारी-यांनी संबंधित विभागांना संघात्य कामाचे सर्वेक्षण करण्यात व मंजूर कामे हाती

घेण्यास सांगावे तसेच मंजूरीची उपलब्धी व मंजूरांना देण्यात येणा-या मंजूरीकावत निश्चित नियतकालीन आठांवा अवधीन समस्त तपासणी व प्रश्नांवृत्ती करावी.

(इ) सर्वजनिक आरोग्य :-

- 1) प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालये उघडण्याचे प्रस्ताव व त्याची स्थान निश्चिती.
- 2) प्रकल्प क्षेत्रातील आरोग्य संस्थावर व पथकांवर सर्वसाधारण पर्यवेक्षण व अस्थापना नियंत्रण-यात कर्मचा-यांना किरकोळ शिक्षा देण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. तसेच या संस्थांद्वारे दिल्या जाणा-या सेवा, सुविधा, औषधे इ. वार्षीवरील पर्यवेक्षणाचाही समावेश आहे.
- 3) आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी.
- 4) आवश्यकतेनुसार लसीकरण अथवा अन्य प्रकारच्या आरोग्य शिवीरांचे आयोजन.
- 5) सेवाभावी संस्थांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी कार्यवाही.

(ई) कृषि व जलसंधारण विषयक विकास योजना :-

- 1) पुढील पिक संवर्धन योजनांचे सर्वसाधारण पर्यवेक्षण आणि लाभार्थीचा नाम निश्चिती.
 - क) तेल विद्या उत्पादन कार्यक्रम.
 - ख) आदिवासी कुटूंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी करावयाच्या सहाय्याच्या योजना.
 - ग) कडधान्य विकास कार्यक्रम.
 - घ) भात उत्पादन कार्यक्रम.
- 2) फलोत्पादन :-
 - च) रोजगार हमी योजने अंतर्गत फलोत्पादनाच्या योजनांना मंजूरी देणे.
 - छ) फलोत्पादन योजनांचे सर्वसाधारण पर्यवेक्षण.
 - ज) लाभार्थीची नामनिश्चिती करण्याचे अधिकार.
- 3) मृदसंधारणाच्या योजना :- सामाजिक वनीकरण, फलोत्पादन, नालाबंडी, चेक, बंडीग यासारख्या जलसंवर्धनाच्या योजनांच्या कार्यवाहीचे सर्वसाधारण पर्यवेक्षण.
- 4) ग्रामीण पणन संस्थांचा विकास (रुख मार्केटस)

(उ) पोषण :-

माता व बालकांचे आरोग्य हा आदिवासीच्या विकासाशी संबंधित एक महत्वाचा विषय आहे. प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी माता व बालकांचा आरोग्य व पोषणदर्जा सुधारण्यासाठी प्रकल्प अधिकारी हे एकात्मिक बाल विकास योजना, शालेय पोषण कार्यक्रम आणि यु.एन.एफ.पी.ए.प्रकल्प ह.योजनांचे पर्यवेक्षण व संनियंत्रण करण्यास जबाबदार राहतील.

(३) सर्वेक्षण व जमावंदी :-

आदिवासी क्षेत्रातील महसूली नोंदी व अद्यायावत नसणे तसेच बनग्रामांचे महसूली ग्रामात रुपांतर, वर्ष-२ च्या धारकांवर घालण्यात आलेली बंधने, सीमावाद, नियमित करण्यात आलेल्या अतिक्रमणांची प्रलंबित सीमा आखणी इत्यादी विविध कारणांमुळे आदिवासी क्षेत्रात जमिनीवावत महसूली नोंदी संबंधीचे वाद प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रकल्प अधिका-यांकडे त्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली एक सर्वेक्षण फटक देण्यात यावयाचे आहे. प्रकल्प अधिकारी या फटकाच्या कामावर देखरेख करील. जरी महसूली नोंदीच्या प्रकरणावावत रितसर आवश्यक कार्यवाही उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील नियमित प्रशासन यंत्रणेमार्फत केली जावयाची असली तरी प्रकल्प अधिकारी ही कार्यवाही वर उल्लेखित सर्व कार्यालयातून जलद गतीने करण्यासाठी पाठपुरावा करतील.

(४) रस्ते :

- प) प्रकल्प क्षेत्रातील घ्यावयाच्या रस्ते आणि पुलांची कामे निश्चित करणे.
- फ) या विकास शीर्षाखालील योजनांसाठी उपलब्ध करून घ्यावयाचा निधी ठरविणे.
- ब) विहित मर्यादिपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे.
(अशी मर्यादा विहित करणारे आदेश अलाहिदा काढण्यात येत आहेत.)
- भ) प्रकल्प क्षेत्रातील सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते व पुलांच्या चालू कामावर सर्वसाधारण पर्यवेक्षण.

(५) जलसिंचन आणि पूर नियंत्रण :-

- त) उपसां जलसिंचन योजनांची स्थाने निश्चित करणे.
- थ) या विकास शीर्षाखालील योजनांसाठी उपलब्ध करून घ्यावयाचा निधी ठरविणे.
- द) विहित मर्यादिपर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे.
(अशी मर्यादा विहित करणारे आदेश अलाहिदा काढण्यात येत आहेत.)
- घ) या विकास शीर्षाखाली विविध योजनांच्या कार्यवाहीवर सर्वसाधारण पर्यवेक्षण.
उदा. लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, कोल्हूपर बंधारे इत्यादी.

(६) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा :-

- ट) प्रकल्प क्षेत्रात विहिरी आणि विंधन विहिरी मंजूर करण्याचे पूर्ण अधिकार.
- ठ) जिल्हा सुसूनीकरण व सनियंत्रण समितीला नवीन नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करणे.

(ओ) ग्रामीण विकास :- पुढील योजनांचे सर्वसाधारण पर्यवेक्षण -

- 1) एकात्मिक उमीच विकास कार्यक्रम.
- 2) ज्ञानादर रोपकार योजना (दशलक्ष विहिरीचा कार्यक्रम अणि इंदिरा आवृत्त योजना)

(अं) सार्वजनिक वितरण व्यवस्था :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकारी तिच्यादर उर्कसाधारण पर्यवेक्षण करतील. यात रस्त भाव घान्य दुकानांची अचानक तपासणी करण्याचे आणि दुकानदारांविरुद्ध कार्यवाही करण्याच्या बाबीचाही समावेश आहे.

(अ.) स्थानिक विकास डोंगरी विकास निधी व विशेष कृती कार्यक्रम :-

या कार्यक्रमा अंतर्गत प्रकल्पांचे/प्रस्तावांचे अंतिमीकरण करण्याचे आणि त्यांना प्रशासकीय मंजूरी देण्याचे अधिकार.

अ-1) ग्रामीण विद्युतीकरण :-

या कार्यक्रमा अंतर्गत ग्राम पंचायतीना वीज पुरवठा करण्यासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्याचे अधिकार प्रकल्प अधिका-यांना राहतील.

वीज पुरवठा, केंद्राची स्थापना, गावांची निवड यावर निर्णय घेणे.

अ-2) याशिवाय प्रकल्प अधिकारी पुढील योजनांचे सर्वसाधारण पर्यवेक्षण करतील :-

- य) पशुसंवर्द्धन विभागाच्या योजना.
- र) खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजना.
- ल) उर्जा अभिकरण, खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि इतर राज्य शासकीय उफळमार्शी समन्वय.
- व) मागासवर्गीय कल्याण अंतर्गत मंगलोरी कौले / पत्रे पुरविण्याची योजना.

अ-3) आदिवासी विकास विभागाच्या योजना :-

आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना प्रकल्प अधिकारी राबवतील. त्यापेकी शाली निर्देश करण्यात आलेल्या 5 महत्वपूर्ण योजनांवर प्रकल्प अधिका-यांनी विशेष सक्ष दावे.

1) आश्रमशाळा योजना :- नवीन आश्रमशाळा मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, खास आश्रमशाळांचे व्यवस्थापन, शाळा इमारतीच्या बांधकामांचा आवश्यक, शिक्षकांसुटी उपलब्धी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे इत्यादी शाळी प्रकल्प अधिकारी विशेष काळजीपूर्वक पाहतील.

- 2) न्युकलीअस बजेट :- शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग कमांक - टीएसपी/न्युबयो/।।१९२/
प्र.क्र. ७/का.५,दि. १२ मे, १९९२ मधील मार्गदर्शक सूचनानुसार, बजेट अंतर्गत आदिवासीच्या स्थानेक
गरजा लक्षात घेऊन उपयुक्त योजना आखण्याची व मंजूर करून राबविण्याची जबाबदारी प्रकल्प
आणिक-यांची राहील.
- 3) सेवायोजन नोंदणी :- प्रकल्प अधिका-यांनी प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची
सेवायोजनासाठी नोंदणी करून नियुक्ती प्राधिका-यांकडून प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार
उमेदवारांची यादी फठवावयाची आहे.
- 4) वीजपंप व तेलपंप योजना :- या याजनेखाली गरजू आदिवासी शेतक-यांना वीजपंप/तेलपंप मंजूर
करता येतात. प्रकल्प अधिका-यांनी प्रकल्प क्षेत्रातील सर्व गरजू शेतक-यांबाबत सर्वेक्षण करून^{न्युकलीअस} प्राप्तकरात आणि तेलकरात वीजपंप/तेलपंप मंजूर करावेत. तसेच ज्या शेतक-यांना आधीच
वीजपंप/ तेलपंप मंजूर करण्यात आले आहेत त्यांना त्यांच्या शेतात पाणी खालविणेसाठी वर
उल्लेखित न्युकलीअस बजेट योजनेअंतर्गत पाईपचा पुरवठ करण्याच्या योजना घ्याव्यात.
- 5) वस्तिगृहे :- प्रकल्प अधिका-यांनी प्रकल्प क्षेत्रात नवीन आदिवासी विद्यार्थी/ विद्यार्थिनीसाठी नवीन
वस्तिगृहे मंजूर करण्यासाठी सर्वेक्षण करून घेऊन प्रस्ताव तयार करावेत. तसेच चालू
वस्तिगृहांचे व्यवस्थापन पहावे. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी वस्तिगृहांच्या इमारतीची बांधकामे हाती
घेऊवेत आणि असतील तेथे बांधकामाचा आढाळक घ्यावा व जेव्ये नवीन इमारतीचे बांधकाम घेणे
आवश्यक आहे तेथे जमीन सुंपाढनासह (आवश्यक असल्यास) नवीन बांधकामाचे प्रस्ताव तयार
करावेत.
- अ-4) आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सहकारी संस्थावर देखारेख.
- अ-5) याशिवाय शासन वेळोवेळी आदेश देईल तौ कर्तव्य व जबाबदा-या पार पाडणे.
4. सर्वसाधारण प्रशासकीय नियंत्रण व अधिकारी :-
- अ) जिल्हा परिषदेचे जे अधिकारी व कर्मचारी प्रकल्प क्षेत्रात काम करत असतील त्यांच्यावर
प्रशासकीय नियंत्रणाचे अधिकार प्रकल्प अधिका-यांना राहील. यात गट विकास अधिकारी
आणि गट पातळीवर काम करणारे अधिकारी/कर्मचारी, उप अभियंते, आरोग्य अधिकारी, गट
शिक्षण अधिकारी आणि गट स्तरवरील विकास अधिकारी यांचाही समावेश राहील. प्रकल्प
क्षेत्रात जिल्हा परिषद व्यतिरिक्त इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी हेही प्रकल्प
अधिका-यांच्या नियंत्रणाखाली काम करतील.
- आ) ज्या अधिका-या ची आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये आणि क्षेत्राबाहेरील अशा दोनही
ठिकाणी पसरलेली आहे असे अधिकारी प्रकल्प क्षेत्राच्या मर्यादित प्रकल्प अधिका-यांना
उत्तरदायी राहील.

- इ) प्रकल्प अधिकारी यांना त्यांच्या क्षेत्रात काम करण्याचा सर्व अधिका-यांच्या कामावर पर्यवेक्षण करण्याचे, त्यांना निर्देश देण्याचे, त्यांच्या बोफलीस झाहवालात नोंदी करण्याचे व त्यांना सौम्य शिक्षा देण्याचे अधिकार असतील. परंतु अस्थापनासंबंधी इतर काढी (केषपुस्तक ठेवणे, बदल्या करणे, बदली देणे वा अस्थापनासंबंधी त्यांच्या नियंत्रण प्रकल्प अधिका-यांना त्यांच्या कार्मलेवातील अधिकारी व कर्मचारी यांनी करण्याचे स्थाच प्रकल्पांतर्गत इतरत्र करण्याचे अधिकार राहतील.
- ६) प्रकल्प अधिका-यांना उपयोजना क्षेत्रात कोणत्याही अधिका-यांशीर क्षेत्रात असलेल्या कामावाबतचे कामदपत्रे मागवून घेवून कामाचा आढावा व तपासणी करण्याचे अधिकार असतील.
- उ) प्रकल्प क्षेत्रातील आणि प्रकल्प क्षेत्राशी संबंधित सर्व राजपत्रित आणि वरिष्ठ वराजपत्रित कर्मचारी वर्णाच्या बदल्या आणि पदस्थापना प्रकल्प अधिका-यांच्या सल्लग्नानेच केल्या जातील.

5)

संकीर्ण :-

यांशिवाय शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग, क्रमांक-आस्था- 1092/प्रक. 149/का. 15, दि. 19 ऑगस्ट, 1992 अंतर्गत प्रकल्प अधिका-यांची जी कर्तव्ये कं जवळ्या-या विहीत करण्यात आस्था आहेत त्याही प्रकल्प अधिका-यांनी पार पाडव्यास.

6)

आदिवासी बोलीभाषा शिकण्याची आवश्यकता :-

आदिवासी समाजाच्या विकासासाठी ज्या योजना शासनाने आखल्या आहेत त्या त्यांच्यापैकी पोहोचविण्यासाठी व आदिवासी समाजाला प्रकल्प यंत्रणेबद्दल आत्मीयता वाटण्यासाठी तसेच आदिवासी व प्रकल्प यंत्रणा यांच्यातील परस्पर विश्वास दृढ होण्यासाठी प्रकल्प अधिका-यांनी प्रकल्प क्षेत्रातील आदिवासीची स्थानिक बोलीभाषा शिकून घ्यावी. तसेच आपल्या हाताखारीस कर्मचा-यांनाही अशी बोलीभाषा शिकण्यासाठी उत्तेजन घावे व आवश्यकतेनुसार त्यासाठी अभ्यासवर्गाचे आयोजन करावे.

धारणी, चिखलदरा, अकोला आणि किनवट येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प
कार्यालयाची सुधारित कार्यक्षेत्र दर्शनिपारे विवरणपत्र.

ब.क्र.	प्रकल्प कार्यालय	प्रकल्पाचे कार्यक्षेत्र	प्रकल्पाचे मुख्यांश
(1)	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, जिल्हा – अमरावती.	अमरावती जिल्ह्यातील धारणी, तालुका.	धारणी, जिल्हा अमरावती.
(2)	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिखलदरा, जिल्हा – अमरावती.	अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुका वगळून इतर सर्व तालुके	चिखलदरा, जिल्हा-अमरावती.
(3)	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला	अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जालना व बीड हे जिल्हे	अकोला
(4)	एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, जिल्हा – नांदेड.	नांदेड, परभणी, लातूर व उस्मानाबाद हे जिल्हे.	किनवट, जिल्हा नांदेड.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्रमालये (11) आदिवासी विकास विभागाची
मंजूर असलेली पदे दरविहारे निवरण.

अ.क्र. शिहित करण्यात वातेले
पदे.

प्रकल्प कार्यक्रम

जबरन, डडाण, नाशिक कर्जवण, ढोक्या, किंवट, घारणी, चिखलदरह कढी, नामग्राह, नाशिचरी.
नित्या- चिल्हा- चित्त्या- चित्त्या- चित्त्या- चित्त्या- चित्त्या- चित्त्या- चित्त्या-
ठाणे. ठाणे. नाशिक. शुळ. नाशिक. शुळ. अमरवती. अमरवती. गडचि- गडचि-
रोली. रोली. रोली.

1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13.

| | | | | | | | | | | | | | |
|----------------------------|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 1. प्रकल्प अधिकारी | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 |
| 2. सहाय्यक प्रकल्प अधिकारी | 2 | 3 | 3 | 2 | 2 | 2 | 1 | 2 | 1 | 1 | 2 | 1 | 1 |
| 3. कार्यक्रम अधीकारक | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 |
| 4. संशोधन सहाय्यक | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 |
| 5. प्रमुख लेंद्रापात्र | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 |

| | 1. | 2. | 3. | 4. | 5. | 6. | 7. | 8. | 9. | 10. | 11. | 12. | 13. |
|------------|---|----|----|----|----|----|----|----|----|-----|-----|-----|-----|
| 6. | उपलेखापाल
(रुपये 1400-2600) | | | | 1 | 1 | | 1 | | | | | |
| 7. | आदिवासी विकास नियंत्रक
(रुपये 1400-2300) | 3 | 5 | 5 | 5 | 5 | 4 | 4 | 2 | 4 | 4 | 4 | 4 |
| 8. | वरिष्ठ लिपिक
(रुपये 1200-2040) | 3 | 2 | 5 | 5 | 5 | 4 | 4 | 1 | 4 | 3 | 3 | 4 |
| 9. | लघुतंकलेशक
(रुपये 1200-2040) | 1 | | | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 |
| 10. | लिपिक-टंकलेशक
(रुपये 950-1500) | 3 | 2 | 4 | 4 | 4 | 3 | 3 | 3 | 2 | 3 | 3 | 3 |
| 11. | बाहन चालक
(रुपये 950-1500) | 2 | 2 | 2 | 2 | 2 | 2 | 1 | 2 | 2 | 2 | 2 | 2 |
| 12. | शिराई
(रुपये 750-940) | 3 | 2 | 4 | 4 | 4 | 4 | 4 | 2 | 4 | 3 | 3 | 4 |
| 13. | पहारेकरी
(रुपये 750-940) | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 |
| 14. | अधिकृत सफाईगार
(दरमहा रु. 140 काष्यम वेतन) | - | 1 | 1 | 1 | 1 | 1 | 1 | - | 1 | 1 | 1 | 1 |
| एकल पढ़े : | | 20 | 27 | 31 | 31 | 27 | 27 | 16 | 25 | 24 | 24 | 27 | |